

जिल्हा परिषदेच्या जिल्हा तांत्रिक सेवेतील कनिष्ठ अभियंता (पदविकाधारक) यांना उप विभागीय अधिकारी (स्थापत्य) पदावर पदोन्नती व पदस्थापना...

महाराष्ट्र शासन
सार्वजनिक बांधकाम विभाग
शासन आदेश क्रमांक: पीओजी-२०२५/प्र.क्र.६७/सेवा-२
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
दिनांक:- २५/०७/२०२५

शासन आदेश

उप अभियंता (स्थापत्य) संवर्गाच्या सन २०२४-२५ च्या नियमित निवडसूचीतील खालील तक्त्यामध्ये नमूद केलेल्या जिल्हा परिषदेच्या जिल्हा तांत्रिक सेवेतील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (पदविकाधारक) यांना कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (पदविकाधारक) (वेतनश्रेणी:- S-१५:४१,८००-१,३२,३००) संवर्गातून उप विभागीय अधिकारी (स्थापत्य) (वेतनश्रेणी:- S-२०:५६,१००-१,७७,५००) या संवर्गात या आदेशान्वये तात्पुरत्या स्वरूपात उप अभियंता (स्थापत्य) संवर्गाच्या नियमित कोट्यात पदोन्नती देण्यात येत आहे. पदोन्नती नंतर संबंधितांची नियुक्ती त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या ठिकाणी करण्यात येत आहे.

अ.क्र.	ज्ये. क्र.	जिल्हा परिषदेच्या जिल्हा तांत्रिक सेवेतील कनिष्ठ अभियंता (पदविकाधारक) यांचे नांव (सर्वश्री) व प्रवर्ग	वाटप केलेला महसुली विभाग	पदोन्नतीने पदस्थापना
१.	५३	सतीश मोतीचंद गारटे, खुला	छत्रपती संभाजीनगर	जिल्हा परिषद (बांधकाम) उप विभाग, लातूर या रिक्त पदी
२.	५३ (अ)	ज्ञानेश्वर रामराव मुकदम, खुला	छत्रपती संभाजीनगर	उप अभियंता, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, लातूर या रिक्त पदी
३.	५३ (ब)	शिवकुमार शरणप्पा पाटील, खुला	छत्रपती संभाजीनगर	जिल्हा परिषद (बांधकाम) उप विभाग, अहमदपूर, जि.लातूर या रिक्त पदी
४.	६९	सुहास प्रभाकरराव धारासुरकर, खुला	छत्रपती संभाजीनगर	वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील उप अभियंता या रिक्त पदी.
५.	७३	शैलेश रामभाऊ गायधने, इ.मा.व.	नागपूर	जिल्हा परिषद (बांधकाम) उप विभाग, गोंदिया या रिक्त पदी
६.	१२६	निळकंठ गणपतराव कोकाटे (उईके) अ.ज.	कोकण-१	जिल्हा परिषद (बांधकाम) उप विभाग, मोखाडा, जि.पालघर या रिक्त पदी

अ.क्र.	ज्ये. क्र.	जिल्हा परिषदेच्या जिल्हा तांत्रिक सेवेतील कनिष्ठ अभियंता (पदविकाधारक) यांचे नांव (सर्वश्री) व प्रवर्ग	वाटप केलेला महसुली विभाग	पदोन्नतीने पदस्थापना
७.	१२७	विष्णु पंढरीनाथ बोरसे, अ.ज.	कोकण-१	सार्वजनिक बांधकाम (आदिवासी) उप विभाग, उहाणू या रिक्त पदी.
८.	१३१	विलास शंकर तराळ, वि.मा.प्र.	पुणे	जिल्हा परिषद (बांधकाम) उप विभाग, करवीर, जिल्हा कोल्हापूर या श्री. अमित पाटील यांच्या जागी
९.	१३२	अतुल जालिंदर लोटके, वि.मा.प्र.	पुणे	जिल्हा परिषद (बांधकाम) उप विभाग, मंगळवेढा, जि. सोलापूर या रिक्त पदी
१०.	१३५	शशिकांत महादेव माने, अ.जा.	पुणे	सहायक संशोधन अधिकारी, जिल्हा प्रयोगशाळा, सोलापूर या रिक्त पदी
११.	१३६	राजकुमार पटवारू गोडाम, अ.ज.	नागपूर	जिल्हा परिषद (बांधकाम) उप विभाग, लाखांदूर, जि.भंडारा या रिक्त पदी
१२.	१४०	संजय आण्णाप्पा गायकवाड, अ.जा.	पुणे	उप अभियंता, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, सातारा या रिक्त पदी.
१३.	१४२	व्यंकट दत्तात्रय चव्हाण, खुला	छत्रपती संभाजीनगर	जिल्हा परिषद (बांधकाम) उप विभाग, मुखेड, जि. नांदेड या रिक्त पदी
१४.	१४४	शिवकुमार विश्वनाथ धमगुंडे, वि.मा.प्र	पुणे	उप कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद (बांधकाम) विभाग क्र. १. सोलापूर या रिक्त पदी.
१५.	१४६	वसंत श्रीपतराव वीर, अ.जा.	कोकण-२ (चक्रा-१)	उप कार्यकारी अभियंता, रायगड जिल्हा परिषद (बांधकाम) विभाग, अलिबाग या रिक्त पदी.
१६.	१४७	संजय आनंदराव बागुल, अ.ज.	नाशिक	जिल्हा परिषद (बांधकाम) उप विभाग, रावेर, जि.जळगाव या रिक्त पदी.
१७.	१४८	किरण रमेश बरे, अ.ज.	नाशिक	जिल्हा परिषद (बांधकाम) उप विभाग, शिंदखेडा, जि.धुळे या रिक्त पदी.
१८.	१५१	विकास महादेव पाटील, भ.ज.(ब)	पुणे	जिल्हा परिषद (बांधकाम) उप विभाग, खानापूर (विटा), जि.सांगली या रिक्त पदी.
१९.	१५२	महेश मधुकर टंकसाळे, इ.मा.व.	पुणे	जिल्हा परिषद (बांधकाम) उप विभाग, महाबळेश्वर, जि. सातारा या रिक्त पदी.
२०.	१५९	भागवत केसरसिंग साळुंखे, अ.ज.	अमरावती	जिल्हा परिषद (बांधकाम) उप विभाग, मलकापूर, जि.बुलढाणा या रिक्त पदी.
२१.	१६०	रविंद्र कडू पवार, खुला	नाशिक	उप अभियंता (बांधकाम व्यवस्थापन कक्ष) आदिवासी विकास मंडळ, नाशिक या रिक्त पदी.
२२.	१६१	संजय सखाराम बोराडे, खुला	कोकण-१	सार्वजनिक बांधकाम उप विभाग, विक्रमगड, जि.पालघर या रिक्त पदी.

अ.क्र.	ज्ये. क्र.	जिल्हा परिषदेच्या जिल्हा तांत्रिक सेवेतील कनिष्ठ अभियंता (पदविकाधारक) यांचे नांव (सर्वश्री) व प्रवर्ग	वाटप केलेला महसुली विभाग	पदोन्नतीने पदस्थापना
२३.	१६२	जगदीश बळीराम सोनावणे, खुला	नाशिक	जिल्हा परिषद (इ व द) उप विभाग, सुरगाणा, जि.नाशिक या रिक्त पदी.
२४.	१६३	सतिश मन्सुलाल शिसोदे, खुला	नाशिक	जिल्हा परिषद (बांधकाम) उप विभाग, जळगांव या श्री.सचिन वंजारी यांच्या जागी.
२५.	१६६	हेमंत मुरलीधर चव्हाण, इ.मा.व.	नाशिक	जिल्हा परिषद (बांधकाम) उप विभाग, संगमनेर, जि.अहिल्यानगर या रिक्त पदी.
२६.	१६९	प्रविण सुरेंद्र येडे, इ.मा.व.	अमरावती	उप अभियंता, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, अमरावती या श्री.भूषण कांबळे यांच्या जागी.
२७.	१७२	अनंत मोतीराम घोषे, अ.जा.	अमरावती	जिल्हा परिषद (बांधकाम) उप विभाग, वणी, जि. यवतमाळ या रिक्त पदी.
२८.	१७४	दिनेश मानिकराव बोरकर, अ.जा.	नागपूर	जिल्हा परिषद(बांधकाम) उप विभाग, भंडारा या रिक्त पदी.
२९.	१७५	विवेकानंद सुधाकर जडे, इ.मा.व.	कोकण-२ (चक्रा-२)	जिल्हा परिषद (बांधकाम) उप विभाग, मुरबाड, जि.ठाणे या रिक्त पदी.
३०.	१७७	उमेश धोंडीराम कोकणे, इ.मा.व.	पुणे	उप अभियंता, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, कोल्हापूर या रिक्त पदी.
३१.	१७८	मोहन विश्राम खराटे, भ.ज.(क)	नागपूर	जिल्हा परिषद (बांधकाम) उप विभाग, वरोरा जि.चंद्रपूर या रिक्त पदी.
३२.	१८०	मनोज मधुकरराव ठाकरे, इ.मा.व.	नागपूर	उप अभियंता, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, नागपूर या पदी.
३३.	१८२	संदेश किसन बदडे, भ.ज.(क)	कोकण-२ (चक्रा-३)	ठाणे खाडी पूल उप विभाग क्र.४, तुर्भे या रिक्त पदी.
३४.	१८४	मोहन रामचंद्र झिने, अ.जा.	अमरावती	जिल्हा परिषद (बांधकाम) उप विभाग, बुलढाणा या रिक्त पदी.
३५.	१८५	रत्नाकर गणेश मोहोड, अ.जा.	नागपूर	जिल्हा परिषद (बांधकाम) उप विभाग, चिमूर, जि.चंद्रपूर या रिक्त पदी.
३६.	१८६	शंकर पांडुरंग करनाईक, अ.ज.	अमरावती	जिल्हा परिषद (बांधकाम) उप विभाग, पांढरकवडा, जि. यवतमाळ या रिक्त पदी
३७.	२२३	नागेश महादेवराव चौधरी, खुला (दिव्यांग-क)	छत्रपती संभाजीनगर	सार्वजनिक बांधकाम उप विभाग, सोनपेठ, जि.परभणी या रिक्त पदी.
३८.	४३३	पराग अशोकराव महल्ले, खुला(दिव्यांग-अ)	अमरावती	जिल्हा परिषद (बांधकाम) उप विभाग क्र. २,अमरावती या रिक्त पदी
३९.	५३१	सुरेश श्रीराम मस्के, खुला(दिव्यांग-ब)	नागपूर	सार्वजनिक बांधकाम उप विभाग क्र. १, भंडारा या श्री. संतोष खोब्रागडे यांच्या जागी.

२. उपरोक्त जिल्हा परिषदेमधील जिल्हा तांत्रिक सेवेतील कनिष्ठ अभियंता (पदविकाधारक) यांना पुढील अटीच्या अधिन राहून उप विभागीय अधिकारी (स्थापत्य) या पदावर पदोन्नती देण्यात येत आहे:-

१. सदर पदोन्नती आदेश मा.सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुज्ञा याचिका क्र. २८३०६/२०१७ च्या अधिन राहून पदोन्नतीच्या कोट्यातील सर्व रिक्त पदे दिनांक २५.०५.२००४ स्थित सेवाज्येष्ठतेनुसार, निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात भरण्याबाबत सा.प्र.वि/१६-ब कार्यासनाच्या दिनांक ०७.०५.२०२१ च्या शासन निर्णयान्वये दिलेल्या सुचनांनुसार करण्यात येत आहे. तसेच, दिनांक ०७.०५.२०२१ च्या शासन निर्णयाप्रकरणी, मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे आव्हान देण्यात आलेले असून त्यावरील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून सदर पदोन्नती देण्यात येत आहे.
 २. सदर पदोन्नती निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाची असल्याने या तात्पुरत्या पदोन्नतीच्या परिणामी निवडसूचीतील अधिकाऱ्यांना नियमितपणाचा व सेवाज्येष्ठतेचा कोणताही हक्क मिळणार नाही.
 ३. सदर पदोन्नती आदेशातील जे अधिकारी पदोन्नती नाकारतील त्यांच्याबाबतीत सामान्य प्रशासन विभागाच्या दि.१२.०९.२०१६ रोजीच्या शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्यात येईल.
 ४. सदरहू पदोन्नती आदेश सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय दि.२९.०७.२०२४ मधील तरतूदीनुसार करावयाच्या कार्यवाहीनुसार होणा-या बदलाच्या अधीन राहून निर्गमित करण्यात येत आहेत.
३. उपरोक्त नमूद अधिका-यांविरूद्ध, महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम, १९७९ मधील नियम ८ व १० खाली विभागीय चौकशी चालू अथवा प्रस्तावित/ न्यायालयीन प्रकरण/FIR दाखल नसल्याच्या अटीच्या अधीन राहून सदर पदोन्नतीचे आदेश निर्गमित करण्यात येत आहेत. तथापि, यापैकी एखाद्या अधिका-याच्या विरूद्ध या आदेशाच्या दिनांकास विभागीय चौकशी/न्यायालयीन प्रकरण/FIR दाखल असल्यास त्यांच्याबाबतीत हे आदेश आपोआप रद्द होतील.
४. संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी यांना विनंती करण्यात येते की, त्यांच्याकडे नियुक्त असलेल्या जिल्हा परिषदेमधील जिल्हा तांत्रिक सेवेतील कनिष्ठ अभियंता (पदविकाधारक) यांना सदर पदोन्नतीच्या आदेशानुसार तात्काळ कार्यमुक्त करावे व नवीन नियुक्तीच्या ठिकाणी कमीतकमी पदग्रहण अवधी घेऊन रजेवर न जाता रुजू होण्याचे आदेश द्यावेत.
५. संबंधित जिल्हा परिषदेमधील जिल्हा तांत्रिक सेवेतील कनिष्ठ अभियंता (पदविकाधारक) यांनी पदोन्नतीने पदस्थापना दिलेल्या पदावर या आदेशाच्या दिनांकापासून **त््वरीत** रुजू व्हावे, अन्यथा सामान्य प्रशासन विभाग, अधिसूचना दिनांक १४.०७.२०२१ नुसार संबंधित जिल्हा परिषदेमधील जिल्हा तांत्रिक सेवेतील कनिष्ठ अभियंता

(पदविकाधारक) यांचा अनुपस्थितीचा कालावधी अकार्यदिन (dies non) म्हणून गणला जाईल. तसेच, त्यांचे लक्ष महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम,१९७९ मधील नियम-२३ कडे वेधण्यात येत आहे.सदर नियमातील तरतूदी लक्षात घेता, त्यांनी पदस्थापनेत बदल करण्यासाठी कुठल्याही स्वरूपाची आवेदने सादर केल्यास ते शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र ठरतील.

६. संबंधीत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कळविण्यात येते की, पदोन्नत उप विभागीय अधिकारी पदोन्नतीच्या पदावर त्वरीत रुजू न झाल्यास वरील परि. ५ मध्ये नमूद केल्यानुसार शासन स्तरावर पुढील कार्यवाही करण्यासाठीचा प्रस्ताव त्वरीत शासनास सादर करावा.

७. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२५०७२५१६०७५५९५१८ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(र. गु. बसर्गी)
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. महालेखापाल-१ / २ (लेखा व अनुज्ञेयता / लेखापरीक्षा) महाराष्ट्र राज्य, मुंबई / नागपूर
२. कुलगुरू, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.
३. संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.
४. संबंधित मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग.
५. मुख्य अभियंता, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, पुणे.
६. मुख्य अभियंता, बांधकाम व्यवस्थापन कक्ष, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
७. अधिदान व लेखाधिकारी/निवासी लेखापरीक्षा अधिकारी, बांद्रा,मुंबई.
८. संबंधित जिल्हा कोषागार अधिकारी.
९. संबंधित अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ.
१०. सह/उप सचिव, ग्राम विकास विभाग, बांधकाम भवन, मर्झबान रोड, मुंबई
११. मा.मंत्री (सार्वजनिक बांधकाम) (सार्वजनिक उपक्रम वगळून) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
१२. मा.मंत्री (सार्वजनिक बांधकाम) (सार्वजनिक उपक्रम) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
१३. मा.राज्यमंत्री (सार्वजनिक बांधकाम) (सार्वजनिक उपक्रम वगळून) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
१४. मा.राज्यमंत्री (सार्वजनिक बांधकाम) (सार्वजनिक उपक्रम) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
१५. संबंधित पदोन्नत उप विभागीय अभियंता (ई-मेलद्वारे).
१६. अपर मुख्य सचिव (सा.बां.)/ सचिव (रस्ते) / सचिव (बांधकामे) यांचे स्वीय सहाय्यक, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई.
१७. कार्यासन प्रशा-२,सेवा-१,सेवा-३,आस्थापना-१/३,सेवा-६,संगणक कक्ष,सा.बां.विभाग,मंत्रालय,मुंबई.
१८. कार्यासन सेवा-२ (निवडनस्ती).